



केळीमधील करपा, सीएमव्ही रोगांचे नियंत्रण

डॉ. चंद्रशेखर पुजारी, डॉ. विजयराज गुजर, अंजली मेंदे

सततच्या पावसामुळे केळी बागेत करपा (सिंगटोका) रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. तसेच कुकुंबर मोझऱ्यक या विषाणून्य रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीसाठी पोषक हवामान स्थिती तयार झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर रोग नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्यातील बहुतांश भागात जुळै- ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे. जून लावडीच्या केळी बागा सच्या जलद वाढीच्या अवस्थेत असून पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढून मात्रे घट झाली असेल. अशा बागेत कुळव किंवा पॉवर टिलरे जमीन भूसभूशीत करून घ्यावी. सततच्या पावसामुळे केळी बागेत करपा (सिंगटोका) रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. तसेच कुकुंबर मोझऱ्यक या विषाणून्य रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीसाठी पोषक हवामान स्थिती तयार झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर रोग नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

कुकुंबर मोझऱ्यक व्हायरस (सीएमव्ही)

- हा विषाणून्य रोग असून हरितद्रव्याचा लोप हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे.
- मुरुवातीस कोवऱ्या पानांच्या शिरांतील हरितद्रव्य लोप पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्ट दिसतात. हे पट्ट तुटक तुटक किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. काळांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळ्पट पटून तेथील ऊती मृत पावतात व पाने फाटतात.
- पानांचा पृष्ठभाग आकसतो. पानाच्या कडा वाकड्या होऊन पाने जवळ येतात.
- पानांच्या शिरा ताढ होऊन संपूर्ण पान कडक होते.
- रोगाची तीव्रता वाढल्यास, पोण्याच्यावळील पाने पिवळे पटून पॅगा सडतो. झाडाची वाढ सुरुते.

पान १४ वर >

प्रसार

- प्राथमिक प्रसार रोगप्रस्त लागवड साहित्याचा वापर.
- दुसऱ्यां प्रसार मावा या किडीमार्फत होतो. यात प्रामुख्याने ऑफिस गौसिफी (कपाशीवरील मावा) व होपेलोसीफम मेंडीस (मक्यावरील मावा) या महत्वाच्या प्रजाती आहेत. तसेच मायद्यास परसीफी, ऑफिस क्रॅसीव्होरा, मॅक्टोसीफम पीसी आणि होपेलोसीफम पुरीफोलियम या प्रजाती देखील या रोगाच्या विषाणून्य प्रसार करतात.
- या विषाणूची सुमारे १००० यजमान पिके आहेत. यात प्रामुख्याने कांडीवार्गी पिके जसे कलिंग, टोंटो व वेलवार्गी पिके, मका, उडी, मूा, चवळी आणि विविध तणांचा समावेश होतो.
- रोगाचा अनुकूल हवामान स्थिती दीर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकांत पिसवून पाने टोकाकडून करपतात.

अनुकूल हवामान

- बदलत्या हवामानामुळे रस शोषणाऱ्या किडीच्या (मावा) संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
- सततचे ढगाळ वातावरण, जुळै- ऑगस्ट महिन्यात झालेला भरपूर पाऊस, कमी झालेले तापमान (२४ अंश सेल्सिअस) व वाढलेली आर्द्रता या बाबी मावा किडीच्या वाढीस पोषक असतात.

व्यवस्थापन

- विषाणून्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाहीत. तथापि रोगाचा प्रसार रोगण्यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पान १४ वर >



सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव.

करपा

लक्षणे

- सततचा दवबिंदू उण व दमट हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
- रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडांच्या खालील पानांवर आढळून येतो.
- बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर, पानांच्या शिरेस समांतर बारीक पिवळसर लंबवट गोल ठिके दिसून येतात. काळांतराने ठिपके वाढून वाळून जातात. त्याचा रोग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो.
- रोगाचा अनुकूल हवामान स्थिती दीर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकांत पिसवून पाने टोकाकडून करपतात.

रोगाचा प्रसार

करपा रोगाच्या बुरशीचे लैंगिक आणि अलैंगिक बीजांगूमुळे रोगाची सारखीच लक्षणे उद्भवतात. हे दोन्ही प्रकारचे बिजाणू पानाच्या खालच्या बाजूने पर्यंगाच्या पेशीत शिरकाव करून रोगाची लागण करतात. अलैंगिक बीजांगूची निर्मिती ओलसर वातावरणात सतत चालू असते. त्याचा व्रसार पानावर पडणारा पाऊस अथवा दवबिंदूरे होतो. अशी पाने पावसामुळे धुतली जात असताना मुख्य झाडाखाली वाढणाऱ्या पिलावर या बुरशीचे बिजाणू, पटून पिलावर रोगाची लागण होते. त्यामुळे खोडवा बागेत या रोगाचे प्रमाण अधिक दिसते.

लैंगिक बीजांगूची निर्मितीसुद्धा अलैंगिक बीजांगूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या त्याच ठिपक्यांमध्ये होते. मात्र त्यांची लक्षणे पुढील काळात किंवा काळांतराने दिसून येतात. हे लैंगिक बीजाणू, पावसामुळे किंवा दवबिंदूमुळे निर्माण झालेल्या ओलसर वातावरणात वेगाने बाहेर पडतात. पोषक तापमान आणि आर्द्रता असेपर्यंत हे बिजाणू रोग निर्मितीचे कार्य करत असतात. तसेच हे बिजाणू पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे लांब अंतरावर वाढून नेले जातात. त्यामुळे रोगाचा प्रसार अधिक जलद गतीने होतो.



न. झाल्यामुळे फळांची योग्य वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात. फळात गर भर नाही. फळांचे वजन आणि दर्जा खालावतो.

- जास्त तीव्रतेमध्ये घडतील फळे अकाळी पिक लागतात. अशा फळाना बाजारात चांगले दर मिळत नाहीत. त्याचा एकूण उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होतो.

नियंत्रणासाठी उपाय

- बागेत पावसाचे पाणी साचून राहणार नाही आणि बाग कायम वाफसा स्थितीत ठेवावो.
- पाण्याचा योग्य निचरा होणार्याची व्यवस्था करावो.
- बाग तसेच बांध कायम तणमुक्त, स्वच्छ ठेवावेत.
- मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियंत्रितपणे कायवीत.
- प्रति झाड २०० प्रॅम नन्त, ६० प्रॅम स्फुरद आणि २०० प्रॅम पालास याप्रमाणे रासायनिक खालच्या वेळापत्रकानुसार मात्रा द्यावी. नवाचा अतिरिक्त वापर टाळावा.
- रासायनिक फवारारो : (प्रतिलिप राणी)
- सुरुवातीला मँकेझेब २.५ प्रॅम किंवा कांवेंडाझिंग १ प्रॅम
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर, प्रोफेक्नोझोल ०.५ मिलि अधिक फिनरल ॲइल १० मिलि (ॲप्रेस्को शिफारस)
- रासायनिक फवारारो करण्याची पानांचा रोगप्रस्त भाग कापून नष्ट करावा. पानाचा ३० टक्के भाग करण्यास ते पान काढून जाळून नष्ट करावे.
- रासायनिक फवारारो शक्यतो सकाळच्या वेळी करावी. फवारारो करताना पानांचा वरील आणि खालील भाग पूर्णपणे मिजेत अशा पद्धतीने फवारारो करावी.

नुकसान

- रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरितद्रव्यांचा न्हास होऊन पाने करपतात.
- रोगाची तीव्रता जास्त असल्यास संपूर्ण पान सुक्ते. अशाप्रकारे पान वाढून झाडावरील एकूण कायमधम पानांती संक्त्या कमी होते. परेणारी, अन्न निर्मिती प्रक्रियेत बाधा येते, आणि झाडाचे पोषण योग्यरीत्या

- कीडानाकांच्या शिरारी लेल वर्काव विक्रीप्राप्त आहेत. • फवारारोचे प्रमाण हाय कॉल्यूम फवारारी पंपाशीरी आहे. • खरेलीवेळी पक्के विल घ्यावे. • बॅन किंवा 'रेस्ट्रिक्टेड' आहे का पाहावे. • लेल मलेवाचावेत. • पुरेशा झानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. • रसायनाचा गट तपासावा.
- पीएचआय, एमआरएल तपासावेत. • फेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित विषाणून्य कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावा.

- मध्यमाशी, मित्रकीटकाना हानिकारक कीडानाशकाचा वापर टाळावा. • पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडानाशकाचा समजस वापर करावा.

केळीमधील करपा, सीएमक्षी रोगांचे नियंत्रण

» पान ११ वरून

- प्रादुर्भावप्रस्त झाडे मुळासकट उपटून बागेपासून दूर ठिकाणी जाळून किंवा गाढून नष्ट करावीत.
- बागेचे नियमित निरीक्षण करून रोगप्रस्त झाडे आढळल्यास त्वरित काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
- बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी.
- केळी बागेत काकडीवर्गीय तसेच टोमेंटो, मिरची, वांगी या पिकांची लागवड करू नये.

मावा कीड नियंत्रण (फवारणी : प्रति लिटर पाणी)

- डायमेथोएट (३० ई.सी) २ मिलि किंवा

- थायामेथोकझाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा
- इमिडाक्लोप्रीड (१७.८ ई.एल) ०.५ मिलि (लेबलकलेम शिफारस)

खत व्यवस्थापन

- मृग बागेस जमिनीतून खतमात्रा देताना प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटेश प्रमाणे घावे.
- ठिबक सिचनातून खत देताना प्रति एक हजार झाडांना ४.५ किलो युरिया ६.५ किलो मोनोअमोनियम फॉस्फेट आणि ३ किलो म्युरेट ऑफ पोटेश घावे.

नवीन लागवड

ऑक्टोबर हा केळी लागवडीचा शिफारशीत महिना आहे. या महिन्यातील लागवडीच्या दृष्टीने ऊती संवर्धित रोपे वेळेवर उपलब्ध होतील. त्या प्रमाणे रोपांची उपलब्धता करावी. लागवडीच्या निवडलेल्या क्षेत्रात पूर्वतयारी करून घ्यावी. लागवड गादी वाप्यावर करावी. रानाची आखणी झाल्यावर ठिबक सिंचन संच ही बसवून घ्यावा.

- डॉ. विजयराज गुजर,

७८२८५ ३४२९४

(अखिल भारतीय समन्वित फल संशोधन प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)